E: investorrelations@mepinfra.com

W: www.mepinfra.com

CIN: L45200MH2002PLC136779

MEPIDL/OUT/2023-24/396 16th February, 2024

Listing Department,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1 Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai -400 051

Fax No. 022-26598237/38

Scrip Symbol - MEP

Corporate Relationship Department

The BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai: 400001

Fax No. 022-22723121/3027/2039/2061

Security Code - 539126

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Publication of Financial Results as required under Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

With reference to the captioned subject, please find enclosed herewith Newspaper Publication of Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) for the 3rd Quarter and Nine Months ended 31st December, 2023, as approved by the Board of Directors at their meeting held on Wednesday, 14th February, 2024, published in English and Marathi Newspaper on Friday, 16th February, 2024. The same will also be available on the website of the Company viz. www.mepinfra.com.

We request you to kindly take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For MEP INFRASTRUCTURE DEVELOPERS LIMITED

VIKRAM MUKADAM COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl.: As above



FINANCIAL EXPRESS

MARGINAL MISMATCH IN CONSUMPTION & PRODUCTION

Global traders warned over price manipulation in pulses

SANDIP DAS New Delhi, February 15

CONSUMER AFFAIRS SECRE-TARY Rohit Kumar Singh on Thursday issued a warning to pulses traders globally, particularly those from East Africa and Myanmar, urging them to abstain from price manipulation. This advisory comes as the country relies heavily on

imported pulses. "Sometimes in some geographies, especially east Africa and Myanmar, there are traders who take advantage of the situation, please do not take us for granted, we have a mechanism to control it," Singh said at the inauguration of the Global Pulse Confederation (GPC)'s convention — Pulses 24.

According to the department of consumer affairs, in 2023, the country imported 3.1 million tonne (MT) of pulses out of which import of masoor(lentils)was 50% of the total volume. Tur (pigeon peas) and urad imports were around 0.88 MT and 0.6 MT, respectively, last year.

At present, the country produces 28 MT of pulses, which is largely sufficient to meet the domestic demand. However, in terms of production and consumption of pulses varieties – tur, urad and masoor—"there is a slight mismatch", sources said.

"We are working with Brazil and Argentina for the imports of urad as depending on one country for imports poses risk," Singh told FE. He said that around 20,000 tonne of urad is likely to be imported into India this year.

In addition, India is also exploring the possibility of growing pulses, especially tur and urad in Ethiopia and Tanzania to boost domestic supplies.

Earlier, India had signed an MoU with Mozambique for the import of 0.2 MT of arhar annually for five years when the **PULSE OF THE NATION**



imported in 2023 50%

of the total volume was of masoor (lentils)

28 MT of pulses produced by India

tonne Pulses

produced in the country are largely sufficient to meet the domestic demand

But in terms of production and consumption of pulses varieties, there is a slight mismatch

this year

■ Inflation in pulses has been in the double digits for the past several months

retail prices of tur skyrocketed to ₹200 kg in 2016. This MoU was extended for another five years in September 2021.

In 2021, India entered into MoUs with Malawi and Myanmar for the import of 50,000 tonne and 0.1 MT of tur per annum, respectively, till 2025.

Singh stated that the government has adopted a consistent policy on imports by putting three varieties of pulses under the zero-duty import duty regime till March 2025 so that farmers in those countries can make decisions to grow pulses well in advance.

For augmenting domestic supplies, the Centre has also allowed duty-free imports of yellowpeas until March 31 next year to cool the prices of pulses.

He said that the government is directly intervening in retail as usually the earlier interventions were in the wholesale markets. "The consumers can't be left at the mercy of the market," Singh

said on the government's interventions through selling subsidised Bharat dal, Bharat atta and Bharat rice initiatives.

Despite the government intervention, inflation in pulses has been in the double digits for the past many months. Pulses inflation last month was 19.54% on the year while arhar variety of pulses reported a price rise of 39%. Prices of other varieties of pulses — moong, gram and urad - stood at 12.62%, 13.65% and 13.77% on year.

Out of a record pulse production of 26.05 MT in the 2022-23 crop year, chana (gram) has a share of 50%. The country has been self-sufficient in chana and moong varieties of pulses.

"Despite record production of pulses, there has been a gap between demand and supply of pulses in the country as its key source of protein for a large vegetarian population," an official said.

Govt to buy pulses from farmers at MSP or market rate

SANDIP DAS New Delhi, February 15

THE GOVERNMENT AGEN-**CIES** — farmers' cooperative Nafed and National Cooperative Consumers Federation (NCCF) — will be soon entering into agreements with farmers to procure pulses at prevailing market prices or minimum support price (MSP) for the three to five years.

The move is likely to provide assurance to the farmers to grow pulses varieties — tur, urad and masoor. India imports these in significant quantities.

"We are discussing the move to provide assured buyback arrangements for farmers who want to grow these varieties of pulses," Ritesh Chauhan, MD, Nafed, told FE. He said the move would also signal to the market to offer better prices to farmers against those offered by the government.

While speaking at the global pulses meet, food minister Piyush Goyal on Thursday said Nafed will have a five-year contract with farmers who diversify pulses production and they will get assured prices. In 2023, the country imported a record 3.1 million tonne (MT) of pulses to meet the domestic demand.

Meanwhile, agriculture minister Arjun Munda said "India, the world's largest producer and consumer, is making consistent efforts to attain self-sufficiency in production of pulses and reduce imports by 2027".

In Qatar, Modi thanks Emir for release of Navy veterans

SHUBHAJIT ROY New Delhi, February 15

IN HIS first meeting with Qatar Emir Sheikh Tamim bin Hamad Al-Thani after the release of eight Indian nationals earlier this week, Prime Minister Narendra Modi on Thursday "expressed deep

appreciation" and thanked him for his support. Modi, who was accorded a ceremonial welcome at the Amiri Palace in Doha, held wide-ranging talks with the Emir including on "economic cooperation, investments,

energy partnership, space collaboration, urban infrastructure, cultural bonds and people-to-people ties", the Ministry of External Affairs (MEA) said in a statement. "The two leaders also exchanged views on regional and global issues," it said. "The Prime Minister

thanked the Emir for his support for the welfare of the Indian community, and, in this regard, expressed his deep appreciation to the Emir for the release of eight Indian nationals of Al-Dahra company. We are extremely gratified to see them back in India," Foreign Secretary Vinay Kwatra

More than three months after they were sentenced to death, eight former Indian Navy personnel were released from custody in Qatar and seven returned to India on February 12. The eighth person is expected to be brought back after completion of some for-



Tamim bin Hamad Al-Thani, in Doha on Thursday.

The eight men, who were working with Doha-based Dahra Global to oversee the induction of Italian small stealth submarines U2I2, were taken into custody in August 2022. The charges against them were never made public by Qatari authorities. According to a report in the UK daily Financial Times, they were charged with spying for Israel.

The MEA said Modi also thanked the Emir for taking care of the over 8 lakh-strong Indian community in Qatar and conveyed India's commitment to further expanding and deepening bilateral cooperation with Qatar. He also invited the Emir to visit India.

The Emir "reciprocated the Prime Minister's sentiments" and expressed appreciation for India's role as a "valued partner" in the Gulf region. "The Emir also appreciated the contributions of the vibrant Indian community in Qatar's development and their enthusiastic participation in various international events held in

Qatar," the MEA said. Kwatra said the discussions

between the two leaders focused on areas of bilateral cooperation including trade partnership, investment cooperation and energy ties. The two leaders spoke about the need for strategic investments and strategic partnerships in the fields of energy and technology, he said.

He said Modi's visit to Doha laid the basis for taking India-Qatar relationship to a higher level across various domains. and the two sides are looking at using investment as a vehicle to build long-term strategic partnership. India and Qatar are looking at broad-basing trade baskets to link it to regional trade, he said.

The MEA said Modi also met "Father Amir, His Highness Hamad Bin Khalifa Al Thani" and congratulated him on his "visionary leadership that paved the way for Qatar's development over the past decades".

"Father Amir affirmed that India and Qatar share an unwavering bond, epitomised by mutual trust and cooperation. He also appreciated the role of Indian community in Qatar's development and in nourishing the bilateral partnership," it said.

Modi, who arrived in Doha on Wednesday night after concluding a two-day visit to the United Arab Emirates, also met Qatar Prime Minister and Foreign Minister, Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani.

Won't arrest Wankhede till Feb 20: ED tells HC

THE ENFORCEMENT DIREC-**TORATE** (ED) on Thursday told the Bombay High Court it would not arrest Sameer Wankhede, former zonal director of Mumbai unit of Narcotics Control Bureau, in a money laundering

case till February 20.

Wankhede last week filed a petition in the HC seeking to quash the case lodged by the ED and, by way of an interim order, stay on the probe and protection from any coercive action.

A division bench of Justices PD Naik and NR Borkar said due

to paucity of time on Thursday and Friday and as courts are not working on February 19 it would not be able to hear the plea until February 20.

The bench said the matter needs to be heard at length and asked advocate Sandesh Patil,

appearing for the ED, to state if the agency intends to arrest Wankhede until then.

tions from the concerned officials, told the court the agency would not arrest Wankhede til February 20.

Issued in public interest by

RESERVE BANK OF INDIA

भारतीय रिज़र्व बैंक

www.rbi.org.in

Patil, after seeking instruc-

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Compan at its Registered Office within 15 days hereof.

Name of the holder	Folio No.	(Re.1/- F.V)	No.(s)	Distinctive No.(s)
Shashikala Kothari	HLL3029345	450 Shares Rs.1/- Paid Up	5320650	1333980941 - 1333981390
Place : Chennai Date : 13.02.2024		***************************************	M	r. Mahendra Kumar Kothari (Claimant)

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited) Regd. Off. Hindustan Unilever Limited

Unilever House, B D Sawant Marg, Chakala, Andheri (East) Mumbai - 400 099

Notice is hereby given that the following share certificates have been reported as ost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in Any person who has a valid claim on the said shares should lodge such

Company at its Registered Office within 15 days hereof

Name of the	Calle No.	No. of shares		Distinctive No.(s)		
Holder	Folio No.	(Rs.1/-f.v)	No.(s)	From	To	
Prabhavati Hashmukhlal Saraiya (Deceased) Nirupam Hashmukhlal Saraiya	HLL1635843	500	5083233	74524421	74524920	
Place : 6-C, Rudraksh Apt., Athwalines, Surat. G Date : 16-02-2024		tan, Ni	rupam Has Name	shmukhl of Hold		



Registered Office: 2102, Floor- 21st, Plot-62, Kesar Equinox, Sir Bhalchandra Road, Hindu Colony, Dadar (E), Mumbai – 400014.

Ph:+91-022 24142776 Email: investorrelations@mepinfra.com Website: www.mepinfra.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

	(Rs. in Lakhs, except per share d									
Particulars	Quarter Ended 31 December 2023 (Unaudited)	Quarter Ended 30 September 2023 (Unaudited)	Quarter Ended 31 December 2022 (Unaudited)	Nine Months Ended 31 December 2023 (Unaudited)	Nine Months Ended 31 December 2022 (Unaudited)	Year to date Figures for th Year Ended 31 March 202 (Audited)				
Total income from operations	1,891.03	1,499.85	825.11	4,337.90	24,654.34	26,909.78				
Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3,832.68)	(5,340.02)	(5,649.82)	(14,816,43)	(16,496.61)	(24,683.18)				
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	(10,449.34)	(5,843.09)	(6,081.15)	(22,635.59)	(19,263.69)	(26,705.93)				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Excetional and / or Extraordinary items)	(10,756.82)	(6,148.13)	(6,054.85)	(23,173.92)	(19,300.86)	(26,754.35)				
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(11,636.64)	(5,197.24)	(1,533.64)	(21,007.97)	(15,986.30)	(22,522.09)				
Equity Share Capital	18,619.61	18,619.61	18,344.61	18,619.61	18,344,61	18,344.61				
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				*		(64,957.57)				
Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) (not annualised for quarters and nine months ended)										
Basic :	(6.29)	(2.81)	-2.82	(11,34)	(8.79)	(12,24)				
Diluted:	(6.29)	(2.81)	-2.82	(11.34)	(8.79)	(12.24)				

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudited Quarterly and Nine Months ended Financial Results are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.mepinfra.com. 2. The above Unaudited Quarterly Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Ni ne Months ended 31st December, 2023 filed

meeting held on 14th February, 2024. The limited review of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2023 has been carried out by the Statutory Auditors of the Company. 3. The Unaudited Quarterly Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under

Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and

 Key number of Standalone Unaudited Quarterly Financial 	Results					(Rs. in Lakhs)
Particulars	Quarter Ended 31 December 2023 (Unaudited)	Quarter Ended 30 September 2023 (Unaudited)	Quarter Ended 31 December 2022 (Unaudited)	Ended 31 December 2023	Nine Months Ended 31 December 2022 (Unaudited)	Year to date Figures for the Year Ended 31 March 2023 (Audited)
Total income from operations	1,110.58	420.95	2,067.27	3,451.46	4,780.58	7,212.98
Profit / (Loss) before tax	(9,220.35)	(3,918.76)	(294.34)	(15,320.45)	(6,142.84)	(13,145.15)
Profit / (Loss) after tax before Other Comprehensive Income	(9,281.83)	(3,950.76)	(305.61)	(15,240.37)	(6,166.47)	(13,140.15)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 1	(9,269.46)	(3,938.38)	(268.38)	(15,203.25)	(6,054.81)	(13,090.66)

Jayant D. Mhaiskar Chairman & Managing Director DIN: 00716351



DigiSaathi, 24/7 helpline for automated responses on information related to digital payment options:

Toll-Free Number: 1800-891-3333; A Short Code: 14431; Website: www.digisaathi.info

For more details,

visit https://rbikehtahai.rbi.org.in/dp

PLACE: MUMBAI

DATE: 14TH FEBRUARY, 2024

Disclosure Requirements) Regulation, 2015.

सार्वजनिक सूचना

सर्व जनतेला कळवण्यासाठी आहे की, श्रीमती एस्थर ब्रिटो पूर्वीचे नाव कुमारी एस्थर डी कोस्टा, स्वर्गीय श्री. जुड ब्रिट्टो यांची पत्नी (यापुढे ''उक्त अर्जदार'' म्हणून संदर्भित) यांनी दि. ०८.०४.२०२३ रोजी मुंबई येथे मृत्यु झालेल्या श्री. जुड ब्रिट्टे (यापुढे "सदर मृत्यु झालेले" असे उल्लेखित) यांचे ५०% शेअर्स आणि मालकी तिच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे, महसूल गाव एकसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील सी.टी.एस क्र. ६७५/१२ (पीटी.) ८६९, ८७० (पीटी.), ८७१, ८७२, ८७६ (पीटी.), ८७८ आणि १०६२ (पीटी.) शी संबंधित, ऑफ होली क्रॉस रोड, आय. सी. कॉलनी, बोरिवली (पश्चिम) मुंबई-४००१०३ येथे स्थित ''परिनी ॲडनी'' सी. एच. एस. लिमिटेड, म्हणून ज्ञात इमारतीमध्ये ''परिनी ॲडनी-२'' मध्ये विंग ''ए'' मध्ये फ्लॅट धारक क्र. १२०१, १२ वा मजला, सुमारे ६६७ चौ.फूट क्षेत्रफळाचा कार्पेट एरियाच्या (यापुढील ''सदर फ्लॅट'') संदर्भात सोसायटीच्या उपविधीनसार आवश्यक कायदेशीर कागदपत्रे सादर केले.

वरील नमूद केलेल्या फ्लॅटवर कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती एकतर विक्री, भेटवस्तू, गहाण, शुल्क, धारणाधिकार इ. किंवा इतर कोणत्यार्ह प्रकारे पुराव्यासह लिखित स्वरूपात सदर नोटीस प्रकाशित झाल्यापासून पंधरा (१५) दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे, असे न केल्यास वरील मृत व्यक्तीचे ५०% शेअर्स आणि त्या फ्लॅटचे मालकी श्रीम. एस्थर ब्रिटो पुर्वीचे नाव कु. ईस्थर डीकोस्टा हिच्या नावावर अशा दाव्यांच्या कोणत्यार्ह संदर्भाशिवाय हस्तांतरित केली जाईल आणि जर असेल तर ते योग्यरित्या माफ केलेले आहे असे मानले जाईल.

ठिकाण : मुंबई

तारीख: १६.०२.२०२४

अध्यक्ष/सचिव परिनी ॲडनी-२, सी. एच. एस. लि., ऑफ होली क्रॉस रोड, आय.सी. कॉलनी,

बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४००१०३.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई

पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०

चौकशीची जाहीर नोटीस

एस आर. क्रमांक : GBR/15022/18/23 फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/1918/2023

सार्वजनिक न्यासाचे नाव : MT TAMIL DRIVERS CHARITABLE TRUST न्यासाचा पत्ता:- C/O. R/09 PALKAR CHAWL, NEAR GANESH MANDIR, DHARAVI X ROAD, Mumbai. अर्जदार : JAGAN KUMAR

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, हिन्सुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था ाधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ? जंगम मिळकत (वर्णन)

तपशील अंदाजे मूल्य रोख 9009/-

(अ) जंगम मिळकतः- रोख रु. १००१/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार एक फक्त स्थावर मिळकत (वर्णन) शहर किंवा सी एस किंवा महानगरपालिका | क्षेत्र | मूल्याकन | मुदत/कालावधी | अदाजे

किंवा सर्वेक्षण क्र. 1 NIL NIL NIL (ब) स्थावर मिळकतः- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये फक्त)

गाव

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनाक १४/०२/२०२४ रोजी दिली



अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग

²किंवा स्वरूप

NIL

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई

पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस एस आर क्रमांक : GBR/02090/18/23

फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/1574/2023 सार्वजनिक न्यासाचे नाव : SHRFF HARI SANKIRTAN TRUST

न्यासाचा पत्ता:- C/O SHRI SWAMI HARIDAAS. 31/A OSMAN CHAMBER NEAR RAM MANDIR, KISHORKUMAR GANGULY LANE, JUHU TARÁ

ROAD, SANTACRUZ WEST, MUMBAI. अर्जदार : Mr. Jeevankumar Murarilal Nohria

सर्व सबिधत लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, बहन्मबई विभाग, हे वर नमद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था . अधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

a) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

חווחוים	ाळकरा (यणन <i>)</i>					
अ.क्र.	तपशील	अंदाजे मूल्य				
٩.	रोख	99000/-				

(अ) जंगम मिळकत:- रोख रु. ११०००/- मात्र (अक्षरी रुपये अकरा हजार फक्त)

स्थावर मिळकत (वर्णन) अ. | शहर किंवा | सी.एस किंवा महानगरपालिका |क्षेत्र | मूल्याकन | मुदत/कालावधी | अदाजे ²किंवा स्वरूप किंवा सर्वेक्षण क्र. 1 NIL NIL NIL

(ब) स्थावर मिळकतः- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जॉईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्वचानिशी आज दिनांक १४/०२/२०२४ रोजी दिली

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई

पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०

चौकशीची जाहीर नोटीस

न्यासाचा पत्ता:- C/o. MR. PAUL JOSEPH, R L BAROSSA CHAWL, B. R. ROAD, MULUND, MUMBAI.

?) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

किंवा सर्वेक्षण क्र.

(ब) स्थावर मिळकत:- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये फक्त)

NIL

(अ) जंगम मिळकत:- रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार फक्त)

अ. | शहर किंवा | सी एस किंवा महानगरपालिका |क्षेत्र | मूल्यांकन | मुदत/कालावधी | अदाजे

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल

त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिलेल अंगा रीतीने पातवावी त्यानंतर ऑलेल्या कैफियतीचा विचार

केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०९/०२/२०२४ रोजी दिली

जाहिर नोटीस

या जाहीर नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात

येते की, माझे अशिल श्री. मीकदाद हैदर

शरीफ अघारीया. श्री. शरीफ डब्राहीम

आघारिया आणि श्री. मीकदाद हैदर शरीफ अघारीया आणि श्री. असगरअली शरीफ

अघारिया आणि श्री. आबीद अली शरीफ

अघारिया यांनी सदर शॉप आणि ९, तळ

मजला. एकण क्षेत्रफळ ८१० चौरस फट

कारपेट म्हणजेच ९१.४४ चौरस मीटर बांधीव, आयेशा टॉवर को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे नं. ७/१ (पार्ट), ७/३ (पार्ट) ५/१ (पार्ट) ३३ (पार्ट) आणि सी.टी.एस. नं २२०/८, व्हिलेज बांदिवली, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई ४००१०२, हे मेसर्स श्याम सुंदर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड यांकडून

श्री. शरीफ इब्राहीम आघारिया हे वरील गलकांपैकी एक मालक (२५%) असून त्यांचा मृत्यू दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी झाला आहे. त्यांच्या पश्चात श्रीमती. खतीजा शरीफ अघारिया (पत्नी), श्री. मीकदाद हैदर शरीफ अघारीया (मुलगा आणि माझे अशिल), श्री. असगरअली शरीफ अघारिया (मुलगा) आणि श्री. आबीद अली शरीफ अघारिया (मुलगा) हे चार कायदेशीर वारस आहेत. कोणीही व्यक्ती/ व्यक्तीचे किवा आर्थिक संस्थांचे शॉप संदर्भात कुठल्याही प्रकारचे दावा, हरकती जसे विक्री, बोजा, दान,

गहाण, सरकारी, निम सरकारी, कंपनी, बक्षीस. भाडेपटटा. वारस हक्क (मयत श्री

शरीफ इब्राहीम आघारिया), लोन, किंवा इतर काही आढळल्यास ही नोटीस प्रसिद्ध

झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत

कागदपत्रासोबत खालील पत्त्यावर समक्ष भेटावे. ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १५

(पंधरा) दिवसांनंतर प्राप्त झालेले कोणतेही

ॲंड. रोहन राजाराम आवटे,

शॉप नं. ५, जय विजय सोसायटी, घाटकोपर पश्चिम, मुंबई - ४०००८६.

दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

स्थळ: मुंबई दिनांक: १५/०२/२०२४. सही/-

विकत घेतले आहेत.

समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ अधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुद्यांवर चौंकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?

अंदाजे मल्य

9000/

NIL NIL



एस आर. क्रमांक : GBR/02541/18/23

अर्जदार : ROBIN YACOB RAUT

तपशील

रोख

जंगम मिळकत (वर्णन)

स्थावर मिळकत (वर्णन)

गांव

|1| NIL

अ.क्र.

फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/1015/2023 सार्वजनिक न्यासाचे नाव : SAMAST CHRISTI SAMAJ TRUST

सही/-अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

किंवा स्वरूप

NIL

मुल्य

0.00

CLIO INFOTECH LIMITED

CIN: L65990MH1992PLC067450 Regd. Office: 901 - 902, Atlanta Centre, Sonawala Lane, Opp Udyog Bhavan, Goregaon (East), Mumbai, Maharashtra, 400063 Tel.: 022-43211800, Email: clio_infotech@yahoo.com, Website: www.clioinfotech.in

EXTRACT OF UN-AUDTIED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2023 (Rs. in Lacs except EPS)

(KS. III Lacs ex								
	Sr.	D. W. J.	STANDALONE					
ı	No	Particulars	Quarter	Quarter	Half Year	Year		
ı			Ended	Ended	Ended	Ended		
ı			30.09.2023	30.09.2022	30.09.2023	31.03.2023		
ı			(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)		
l	1	Total income from operations	10.70	6.56	16.31	26.57		
ı	2	Net Profit/Loss for the period (before tax,						
l		Exceptional and/or Extraordinary items)	-3.53	-9.83	-8.25	-30.14		
ı	3	Net Profit/Loss for the period before tax						
l		(after Exceptional and/or Extraordinary items)	-7.96	-9.83	-17.04	-30.14		
l	4	Net Profit/Loss for the period after tax						
ı		(after Exceptional and/or Extraordinary items)	-7.96	-9.83	-17.04	-30.14		
l	5	Total Comprehensive income for the period						
ı		[Comprising profit/{loss) for the period {after tax)						
ı		and Other Comprehensive income (after tax)]	-7.85	-9.85	-16.76	-30.13		
ı	6	Paid up Equity Capital (Face Value of Rs.10/- each)	1101.10	1101.10	1101.10	1101.10		
l	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
ı		in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-60.66		
ı	8	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)						
l		a. Basic & Diluted EPS before extraordinary items	-0.07	-0.09	-0.15	-0.27		
l		b. Basic & Diluted EPS after extraordinary items	-0.07	-0.09	-0.15	-0.27		
ı	NI - 4	to The character to an entire of the detailed former	and the second transfer	'	4- f4 O	4		

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com as well as on Company's website viz. www.clioinfotech.ir

For Clio Infotech Limited Naman Shah Director

DIN:02037734

Date: 14/02/2024 Place: Mumbai

CLIO INFOTECH LIMITED

CIN: L65990MH1992PLC067450

Regd. Office: 901 - 902, Atlanta Centre, Sonawala Lane, Opp Udyog Bhavan, Goregaon (East), Mumbai, Maharashtra, 400063 Tel.: 022-43211800, Email: clio_infotech@yahoo.com, Website: www.clioinfotech.in **EXTRACT OF UN-AUDTIED FINANCIAL RESULTS FOR THE**

	QUAKTEK AND NINE MUNTHS E	NDED 31.	DECEMBEI	K, 2023						
(Rs. in Lacs excep										
Sr. No		Quarter Ended 31.12.2023 (Un-Audited)	Quarter Ended 31.12.2022 (Un-Audited)	Nine Months Ended 31.12.2023 (Un-Audited)	Year ended 31.03.23 (Audited)					
1	Total income from operations	3.99	6.86	20.30	26.57					
2	Net Profit/Loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	-6.16	-5.13	-14.41	-30.14					
3	Net Profit/Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-7.87	-5.13	-24.91	-30.14					
4	Net Profit/Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-7.87	-5.13	-24.91	-30.14					
5	Total Comprehensive income for the period [Comprising profit/{loss) for the period {after tax) and Other Comprehensive income {after tax)]	-7.59	-5.13	-24.35	-30.13					
6	Paid up Equity Capital (Face Value of Rs.10/- each)	1101.00	1101.00	1101.00	1101.00					
7	Reserves excluding Revaluation Reserves									
8	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)									

b. Basic & Diluted EPS after extraordinary items -0.07 -0.05 -0.23 -0.27 Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available o the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com as well as on Company's website viz. www.clioinfotech.in For Clio Infotech Limited

-0.07

सही/-अधिक्षक (शिक्का सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED

a. Basic & Diluted EPS before extraordinary items

(CIN: L67120MH1994PLC077214) Reg. Off.: E-308, Crystal Plaza, New Link Road,Opp. Infinity Mall, Andheri (West) Andheri,

Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400053 Tel.: 022-68322609, Email: omegainteractive.technologies@gmail.com

Website: https://www.omegainteractive.net/

Date: 14/02/2024

		(Rs. in Thousands except EPS								
Sr.			uarter Ende		Nine Mont	Year Ende				
or. No.	Particulars	31.12.2023 (Unaudited)		31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.202 (Audited			
1	Total income from operations (net)	0.00	0.00	393.10	0.00	1326.05	2434.4			
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,099.96)	(433.00)	(28.88)	(2,154.41)	0.65	761.4			
3	Net Profit /(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,099.96)	(433.00)	(28.88)	(2,154.41)	0.65	761.4			
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,099.96)	(433.00)	(28.88)	(2,154.41)	0.65	569.5			
5	Total comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(1,099.96)	(433.00)	(28.88)	(2,154.41)	0.65	569.5			
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.10 each)	5000.00	5000.00	5000.00	5000.00	5000.00	5000.0			
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)		-	-			3659.7			
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)									
	(a) Basic EPS (b) Diluted EPS	(2.20) (2.20)	(0.87) (0.87)	(0.06) (0.06)	(4.31) (4.31)	-	1.1 1.1			

The above financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a

their respective meetings held on 14/02/2024.

The above financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2023 are prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended on 31.12.2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulation 33) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchanges websites: www.bseindia.com and on the Company's Website: https://www.omegainteractive.net/

For OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED

Date: 14/02/2024

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

हमारा विक्रय पत्र रजिस्ट्री चिंचोली रोड मलाड पश्चिम, मुंबई के आसपास कहीं खो गयी हैं जो कि श्रीमती सत्या देवी पत्नी श्री शान्ति प्रसाद से श्री विनोद कुमार पुत्र श्री रामेश्वर दयाल व श्री पूर्णानंद बहुगुणा पुत्र श्री एल पी बहुगुणा ने ख़रीदी थी। इसका बही नं0-१, ज़िल्द नं0- ३९०१, पृष्ठ ३४७ से ३६६ पर दिनांक ३०.०४.२०११ पर दर्ज व अंकित है। भविष्य में इनका कहीं दुरूपयोग न हो। गजपाल सिंह नेगी पुत्र श्री नंदन सिंह नेगी -नेवासी- बी११०३ धीरज गंगा. चिंचोली रोड मलाड , मुंबई ४०००६४

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client MRS. SABA MOHAMMAD SABIR (hereinafter referred to as

y client'). My client states that she is holding o vnership basis, FLAT NO.D-303, 3RD FLOOR, RA

WAGAR CHS. LTD., 173, S. V. ROAD, JOGESHWAI WEST, MUMBAI - 400 102, (hereinafter referre o as the "said Flat No.D-303").

My client would like to inform to the General Publi

that out of the title documents of the said Flat No.D-303, my client has lost and/or misplaced 1) Agreement dated 06/07/1985 executed betweer

I) Agreement dated 06/07/1985 executed betweet Ashok Enterprises (Builder) and Mr. Mohamet Rafiq Suleman (purchaser), and 2) Agreemen Jated 26/11/1993 executed between Mr. Mohamet Rafiq Suleman (seller) & Mr. Akhlaque Husain Parka & Afsara Akhlaque Parkar (purchasers), hereinafte collectively referred as "the said lost/misplaced documents" and inspite of all her efforts to trace the aid lost/misplaced document, my client is not able

aid lost/misplaced document, my client is not able trace the same. My client state that she has no

ained/taken any loan against the said Flat No

0-303. My client has also lodge the missing

omplaint in the Oshwiara Police Station for th

same in the register of missing items at Sr No.0241/2024 on 07/02/2024.

Therefore if any person/s who finds the said lost and or misplaced Original document in respect of the said Flat No.D-303, is requested to return the same to me at my address at 16, 1st Floor, Kadulj Mansion, Nea Personautr Thurs Schlare Padd Legachurg (Mexi-

Paramount Tower, Sahakar Road, Jogeshwari (West)
Mumbai-400102 or if, any person having any claim
in the above said Flat No.D-303, by way of purchase
mortgage, Exchange, charge, gift, inheritance, lease
tenancy, sub-tenancy, lien, license and/or in any other

nanner howsoever, are hereby requested to ma

manner nowsoever, are nereby requested to make the same known in writing to the undersigned at my above mentioned address within 15 days from the publication of this notice and after the expiry of 15 days the claim or claims in respect of the said Flat No. D-30: if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned.

Place : Mumbai Date : 16/02/2024

Sd/- AKBAR HUSSAIN PINDHAR.

(ADVOCATE) Mobile No.9920665598

PUBLIC NOTICE

This public notice is hereby give to the public at large that Geeta Rashpal Singh and Geeta Dhanjal are one and the sam person i.e myself. The abov notice is in reference to Affidavi Cum Declaration 15th Feb 2024.

Geeta Rashpal Singl & Geeta Dhania Date: 16/02/202

PUBLIC NOTICE 111 to 115 of Shastri Nagar Rahiwasi (SRA) CHS Ltd, standing in the names of SHRI. BABURAO HIRAJI MORE of the Flat No. 412 4th Floor have been reported lost/stolen. FIR has been lodged in this regard and application for issue of duplicate certificate in respect thereof has been made to the society at SHASTRI NAGAR RAHIWASI (SRA) CHS Ltd, Shastri Nagar, Chetna College, Bandra (E), Mumbai 400 051, to whom objection, if any, against issuance of such Duplicate Share Certificates should be made within 15 days from the date of publication of this notice. In no claims/ objections are received during this period the society shall be free to issue duplicate share

certificate. Date: 16/02/2024

HILIKS TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72100MH1985PLC282717

Regd Off: A 704, 7TH FLOOR, BONANZA BUILDING, SAHAR PLAZA COMPLEX, M.V ROAD, JB NAGAR MAROL, JB NAGAR METRO STATION, ANDHERI EAST, JB NAGAR, MUMBAI 400059.

Email: anubhavindustrial@gmail.com Website: www.hiliks.com Contact No:7799169999 Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023

Nine Months Ended Year Ende **Particulars** 31.12.2023 | 30.09.2023 | 31.12.2022 | 31.12.2023 | 31.12.2022 | 31.03.2023 1 Total Income from Operations 10.41 228.76 Net Profit / (Loss) for the period (before Tax, -28.3 -43.07 -56.32 Exceptional and/or Extraordinary items) 4.43 -23.05 11.37 4.43 -28.36 -23.05 -56.32 (after Exceptional and/or Extraordinary items -43.07 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period 4.43 -28.30 -23.05 -43.07 -56.32 11.37 [Comprising Profit / (Loss) for the period (after ta and Other Comprehensive Income (after tax) 6 Paid up Equity Share Capital 600 507.9 507.9 600 507.9 507.9 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-

The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 31st December, 2023 are available on the websites of the stock exchanges (www.bseindia.com/www.msel.in) and the listed entity

0.07

For Hiliks Technologies Limite Sandeep Copparapt

Whole Time Director DIN: 08306534

-0.56

-0.45

-0.72

-1.11



सीआयएन: L45200MH2002PLC136779 नोंदणीकृत कार्यालय: २१०२, २१ वा मजला, प्लॉट - ६२, केसर इक्विनॉक्स, सर भालचंद्र मार्ग, हिंदू कॉलनी, दादर (पू.), मुंबई - ४०० ०१४.

दूर.: + ९१ ०२२ २४१४२७७६, ई-मेल: investorrelations@mepinfra.com, वेबसाइट: www.mepinfra.com दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित

वित्तीय :	नेष्कर्षांच्या	अहवाला	चा साराश			
					(रु. लाखांत, अपवाद	इ उत्पन्न प्रतिशेअर)
तपशील	३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी (लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	१,८९१.०३	१,४९९.८५	८२५.११	४,३३७.९०	२४,६५४.३४	२६,९०९.७८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	(३,८३२.६८)	(५,३४०.०२)	(५,६४९.८२)	(१४,८१६.४३)	(१६,४९६.६१)	(२४,६८३.१८)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	(१०,४४९.३४)	(५,८४३.०९)	(६,०८१.१५)	(२२,६३५.५९)	(१९,२६३.६९)	(२६,७०५.९३)
करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	(१०,७५६.८२)	(६,१४८.१३)	(६,०५४.८५)	(२३,१७३.९२)	(१९,३००.८६)	(२६,७५४.३५)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(११,६३६.६४)	(५,१९७.२४)	(१,५३३.६४)	(२१,००७.९७)	(१५,९८६.३०)	(२२,५२२.०९)
समभाग भांडवल	१८,६१९.६१	१८,६१९.६१	१८,३४४.६१	१८,६१९.६१	१८,३४४.६१	१८,३४४.६१
अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार)	-	-	-	-	-	(६४,९५७.५७)
उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/–) (अखंडित वखंडितपरिचालनाकरिता) (तिमाही व नऊमाहीअखेर कालावधीकरिता अवार्षिकीकृत)						
अ) मूलभूत	(६.२९)	(२.८१)	-2.62	(११.३४)	(80.5)	(१२.२४)
ब) सौम्यीकत	(६,२९)	(२.८१)	-2.62	(११,३४)	(८.७९)	(१२,२४)

- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. अलेखापरीक्षित तिमाही व नऊमाही तिनीय किल्हानी मंगा पारूप स्टॉक गुल्माने तेत्वपारस्य अर्थात www begindis com व www pegindis com व तमेन कंपनीनी तेत्वपार www manintrs com व्य उपलब्ध आहे
- वरील अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्यांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १४.०२.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्यांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकन करण्यात
- वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित केल्यानुसार भारतीय लेखा मानकांनुसार (आयएनडी एएस) सहवाचन सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ च्या अटीअंतर्गत तयार करण . स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची महत्त्वाची आकडेवारी

32.22.2023 30.09.2023 दि. ३१.१२.२०२ दि. ३१.१२.२०२३ दि. ३१.१२.२०२२ दि. ३१.०३.२०२३ रोजी संपले तिमाही तिमाही तिमाही नऊमाही नऊमाही वर्षाकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी (लेखापरीक्षित) रिचालनातून एकूण उत्पन्न 8,880. 6,282.90 820.9 २,०६७.२ 3,848.8 8,660.6 करपूर्व नफा /(तोटा) (9,220.34 (३,९१८.७६ (२९४.३४ (१५,३२०.४५ (६,१४२.८४ (१३,१४५.१५) अन्य सर्वसमावेशक उत्पन्नापवीं करपश्चात नफा /(तोटा) (9,768.63) (३,९५०.७६ (१५,२४०.३७) (६,१६६.४७ (१३,१४०.१५) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात (२६८.३८ (१५,२०३.२५ (६,०५४.८१ (१३,०९०.६६) (९,२६९.४६ (३,९३८.३८ नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)

जयंत डी. म्हैसक ठिकाण : मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव दिनांक: १४.०२.२०२४ डीआयएन : ००७१६३५१

PANORAMA

Naman Shah

DIN:02037734

Directo

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड (सीआयएन : एल७४११०एमएच१९८०पीएलसी३३०००८)

नोंदणीकृत कार्यालय : १००३ आणि १००४, १०वा मजला, (पश्चिम बाजू), लोटस ग्रॅंडेअर, वीरा देसाई रोड, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०५३

इमेल आयडी : infopanoramastudios.in; infoainvest.co.in; संकेतस्थळ : www.panoramastudios.in; www.ainvest.co.in

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता तसेच नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा सारांश

												(रु. लाखांत)
अ.	अ. तपशील स्वतंत्र				प्र			एकत्रित					
क्र.			संपलेली तिमाही		संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष
		38/88/23	३०/०९/२३	38/82/22	38/88/23	38/85/25	38/03/23	३१/१२/२३	३०/०९/२३	38/88/88	38/88/23	38/85/55	39/03/23
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۶.	कार्यान्वयनातून मिळालेले	२३८९.६९	३९७२.८३	१८७५२.३७	१२८३७.२९	२४०६३.७६	२९०५०.९९	३३१४.६६	५२०३.८६	१९५७३.१०	१५६२३.५५	३१२७५.७३	३७१४८.३८
	एकूण उत्पन्न (निव्वळ)												
၃.	एकूण खर्च	१९५३.२९	३५३८.०९	१४३४१.६०	११९२.७८	२०३७७.३७	२४१६८.२०	३०६७.०३	১১.४৶६४	१५२८८.३६	१४२९६.६७	२७३८४.४४	३२७०६.०३
₹.	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बाबीं आणि/ किंवा विशेष बाबींपूर्व)	६०६.७३	44८.88	४३०.६६	२०८२.६०	४०६७.२४	५३४८.२९	३२५. ३८	\$98.86	¥\$८७.७५	१६४०.७४	४३५३. १४	४९४१.९४
٧.	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता करपूर्व (अपवादात्मक बार्बी आणि/ किंवा विशेष बार्बीच्या पश्चात)	६०६.७३	५५८.९४	४३०.६६	२०८२.६०	४०६७.२४	५३४८.२९	३२५. ३८	९७४.४८	४३८७.७५	१६४०.७४	४३५३. १४	४९४१.९४
ч.	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता करपश्चात	४६४.२१	४२०.७४	३३९१.२६	१५७५.६०	३०२५.३०	३९६८.३७	२२९.४३	६१०.०८	३२७६.९४	१०७१.१२	३१६३.७२	३५३३.२५
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	४६४.२१	४२०.७४	३३९१.२६	१५७५.६०	३०२५.३०	३९६८.३७	२३०.०१	६०९.१७	३२७६.९४	१०७०.७९	३१६५.८५	३५३६.१८
७ .	इक्किटी समभाग भांडवल	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८	१२४४.६८
८.	प्रति समभाग अर्जन												
	बेसिक	\$.७३	3.36	२७.२५	१२.६५	२४.३१	38.66	२.७४	۲.8۷	२६.७६	۷۶.۵	२४.९२	२९.९४
	डायल्यूटेड	\$.७३	3.36	२७.२५	१२.६५	२४.३१	38.66	٧.68	۲.8۷	२६.७६	۷۶.۵	२४.९२	२९.९४

चना असेतप्रमाणे देण्यात आलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्बलोजर रिकायरमॅट्स) नियंम २०१५ चा नियम ३३ अनुसार स्टॉक एक्स्वेंज कडे सादर करण्यात आलेल्या ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकिजि निकालांच्या विस्ता सारांज आहे. स्वतंत्र आणि एकिजि निकालांच्या अलेखा समितीचे चेतला आहे. अक्सीच्या वैसानिक लेखा परिकाली ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या निकालांच्या अलेखा समितीचे चेतला आहे. अक्सीच्या वैसानिक लेखा परिकाली ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या निमाहीचे निकालांच्या प्रवास प्रवास अलिखा प्रतास अलिखा समिता क्यांच्या क्यांच्या अलिखा प्रतास वाचा विसानिक वाची दावल च्यास्थापनाचे चेतली आहे.) ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच आलांच्या आले स्वास्थापनाचे चेतला आहे. अलिखा देवाच्या स्वास्थापनाचेत्र स्वास्थापनाचेत्र आखांच्या अलिखा स्वास्थापनाचेत्र स्वास स्वास्थापनाचेत्र स्वास स

3 र डिल्स २०२२ राजा संपतल्या तिसन्या तिमाहाच निद्व करण्यात आलारा आकंड संपतला नामाहा आणि सवायत वस कायात वसाय हुसन्या तिमाहाच आकंड याच्याशा संतुलित करून यथात आला आहत. मागाल वसाय/कालावधांच व्याक्याला अलाकडं पुनः लागिकतृ पुनः माहाहित करण्यात आले आहत, आवरकका मासित तिव, चालू कालावधींच व्याक्रिक करण्यामाठी.
भारतीय लेखांकन मानके (इंड ए एस १०८) च्या अनुसार कंपनीने स्वतंत वितीव निकालांत एकल विभागात मणजेच चित्रपर निर्मिती आणि वितरण क्षेत्रात काम केले आहे.
कंपनीन स्वतःच्या निर्मितीचे अथवा अधिग्रहित केलेल्या हक्षांचे गुरूकाचे ८०% आगेटीयंब्रेशन करण्याचे धोग्प अभिकार अधिग्रहित केलेले विषय वगळून, चित्रपटच्या पहिल्या प्रदर्शनासाठी. अमेटीयंब्रेशन करण्याचे धोग्प अभिकार अधिग्रहित केलेले विषय वगळून, चित्रपटच्या पहिल्या प्रदर्शनासाठी. अमेटीयंब्रेशन क्यान स्वतंत्र अपित करण्यात व्याक्त करण्यात आहेत. उत्तातनीत विप्तरत्व अपित करण्यात आले तहेत.
अथित स्वतंत्र सुनिश्च करण्यात आले नाहीत तर सदील हक्षांची प्रमाण किमात निलंखित होईल जेव्हा त्यांचे व्यावसायिक मुनिश्चितीकरण होईल. उत्तरीत २०% राक्कम १० वर्षासाठी तसेच चार वर्षांची तुतना करून, जी पूर्व निर्पारित करण्यात आले करण्यात अलान करण्यात अलान करण्यात अलान करण्यात अलान करण्यात अलान करण्यात आले करण्यात अलान करण्यात आले करण्यात आले करण्यात आले करण्यात आले करण्यात आले करण्यात आले करण्यात आलेच करण आहे त्याच्याअनुसार. अशा प्रकाचे इन्व्हेंटरीमध्ये अशा उत्पादनांच्या अन अमोर्टाइइड शुल्काचा समावेश आहे.

स्वाक्षरी/ कुमार मंगत राजाराम पाठव व्यवस्थापकीय संचालव

Arun Kumai

DIN: 09055964

पॅनोरमा स्ट्रिओज इंटरनॅशनल लिमिटेड यांच्याकरित